

 **AstroSage**

World's No. 1 Astrology Portal & App



Year Book

Your Personalized 12 Months Horoscope



Table of Contents

Riya Sharma	5
"ँस्ट्रोसेज वररुषरक डुररुतक" डधुडे आडलुडरलर कुरड डरलुडेल	6
डुढील 12 डरहनुडरंसरठी डरहुतुवरडे कुडुतुरष वरषुडक डुडे	7
12 डरहनुडरसरठी उडरड डुकनर	8
डेणररे वरशुडेष 12 डरहने	8
डुढील 12 डरहनुडरडे वुडरडक वरशुलेषण	9
डे 21, 2019 - कुलुडे 17, 2019	10
आरुथरक कुडवन	10
करररडर	10
शरकुषण	10
करुडुंडरक कुडवन	10
वुडररुहक आणर डुरुड कुडवन	10
आरुडुडुड	10
डर कुरलरवधुडत लकुषरत ठेवणुडरकुडर डुरुषुती	10
कुलुडे 17, 2019 - सेडुडेडुडर 07, 2019	12
आरुथरक कुडवन	12
करररडर	12
शरकुषण	12
करुडुंडरक कुडवन	12
वुडररुहक आणर डुरुड कुडवन	12
आरुडुडुड	12
डर कुरलरवधुडत लकुषरत ठेवणुडरकुडर डुरुषुती	13
सेडुडेडुडर 07, 2019 - नुडुडेडुडर 07, 2019	14
आरुथरक कुडवन	14
करररडर	14
शरकुषण	14
करुडुंडरक कुडवन	14
वुडररुहक आणर डुरुड कुडवन	14
आरुडुडुड	14
डर कुरलरवधुडत लकुषरत ठेवणुडरकुडर डुरुषुती	15
नुडुडेडुडर 07, 2019 - नुडुडेडुडर 25, 2019	16

आर्थिक जीवन	16
करियर	16
शिक्षण	16
कौटुंबिक जीवन	16
वैवाहिक आणि प्रेम जीवन	16
आरोग्य	16
या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी	16
नोव्हेंबर 25, 2019 - डिसेंबर 26, 2019	18
आर्थिक जीवन	18
करियर	18
शिक्षण	18
कौटुंबिक जीवन	18
वैवाहिक आणि प्रेम जीवन	18
आरोग्य	18
या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी	19
डिसेंबर 26, 2019 - जानेवारी 16, 2020	20
आर्थिक जीवन	20
करियर	20
शिक्षण	20
कौटुंबिक जीवन	20
वैवाहिक आणि प्रेम जीवन	20
आरोग्य	20
या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी	20
जानेवारी 16, 2020 - मार्च 11, 2020	22
आर्थिक जीवन	22
करियर	22
शिक्षण	22
कौटुंबिक जीवन	22
वैवाहिक आणि प्रेम जीवन	22
आरोग्य	22
या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी	22
मार्च 11, 2020 - एप्रिल 29, 2020	24
आर्थिक जीवन	24
करियर	24

शिक्षण	24
कौटुंबिक जीवन	24
वैवाहिक आणि प्रेम जीवन	24
आरोग्य	24
या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी	25
एप्रिल 29, 2020 - जून 25, 2020	26
आर्थिक जीवन	26
करियर	26
शिक्षण	26
कौटुंबिक जीवन	26
वैवाहिक आणि प्रेम जीवन	26
आरोग्य	26
या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी	26
जून 25, 2020 - ऑगस्ट 16, 2020	28
आर्थिक जीवन	28
करियर	28
शिक्षण	28
कौटुंबिक जीवन	28
वैवाहिक आणि प्रेम जीवन	28
आरोग्य	28
या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी	29
पुढच्या 12 महिन्यात तयार होणारे विशेष योज	29
या कालावधीची ताकद:	30



"ऍस्ट्रोसेज वार्षिक पुस्तक" मध्ये आपल्याला काय मिळेल

उज्ज्वल आणि समृद्ध भविष्यासाठी आम्ही तुमचे अभिनंदन करतो. ऍस्ट्रोसेज वार्षिक पुस्तकाच्या सहाय्याने आम्हाला खात्री आहे की पुढील 12 महिने आपल्या टोपीमध्ये एक पंख असणार आहे. हे केवळ आशा चिन्ह नाही तर आपल्या समस्यांबाबत ठोस अंदाज आणि सोपा उपाय देखील प्रदान करेल.

ऍस्ट्रोसेज वार्षिक पुस्तक हे वैदिक ज्योतिषांच्या प्राचीन तत्वांवर आधारित आहे. पूर्वीच्या साधकांनी, त्यांच्या ध्यान धारक अवचेतन अवस्थेत, मानवी दुःखाचे उच्चाटन करण्यासाठी आणि मूळ क्षमतेला उमटविण्यास मदत करण्यासाठी हे विज्ञान शोधून काढले. तेच विज्ञान वापरून, आम्ही हे वार्षिक पुस्तक तयार केले आहे, जेणेकरून आपण आपल्या अंतर्भूत क्षमतेस पूर्णतः समजू शकाल आणि त्याचा उपयोग करू शकाल आणि पुढील 12 महिन्यांमध्ये यश मिळवू शकाल.

जशी दिव्य ऊर्जा प्रवाहात बदलत असते कालांतराने, आपल्याला कोणत्या परिस्थितीत-उपयुक्त किंवा अवघड-पुढील 12 महिन्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधीत यश मिळेल. तसेच, आपल्याला काय करावे आणि काय करू नये माहित नाहीत आणि आपल्या वाढीस प्रतिबंध करू शकणाऱ्या करण्याऱ्या गोष्टींवर पोथोलवर उपाय. आम्ही आपल्या जन्माच्या वेळी आपल्या जन्म-व्याजात वेगवेगळ्या राज योग आणि इतर विशेष योगाचे विश्लेषण केले आणि सादर केले आहे.

आपणास या सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी आम्ही एक अद्वितीय इंडेक्स विकसित केला आहे जे तुमच्या 12 महिन्यांच्या अंकांची शक्ती दर्शवतात. दुसऱ्या शब्दात, आपल्या सामर्थ्याचा उपयोग करण्यासाठी आणि इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी आपल्यात सामर्थ्य अधिक चांगले आहे.

आम्हाला विश्वास आहे की आपण अद्वितीय आहात आणि म्हणून ऍस्ट्रोसेज वार्षिक पुस्तक आपल्याला प्रदान करेल अचूक विश्लेषण, अचूक अंदाज आणि सुलभतेने अनुसरण केल्या जाणाऱ्या सूचना जे आपल्यासाठी खास असणार आहेत. वर्षाच्या सहाय्याने आपल्या आयुष्याच्या सर्व क्षेत्रात यश, समाधान, आनंद आणि मानसिक शांतीचा मार्ग मिळेल. आमच्याबरोबर या अद्वितीय प्रवासात आपले स्वागत आहे, 12 महिने आनंद आणि समृद्धीचा प्रवास करा.

तुमचा जन्म तपशील

जन्म दिनांक:	7 : 9 : 1982
जन्म वेळ:	7 : 14 : 25
जन्म ठिकाण:	Firozpur
वेळ क्षेत्र:	5.5
अक्षांश:	30 : 55 : N
रेखांश:	74 : 35 : E

पुढील 12 महिन्यांसाठी महत्वाचे ज्योतिष विषयक मुद्दे

अनुकूल मुद्दे

भाग्य अंक:	5
शुभ अंक:	2, 7, 9
भाग्य दिवस:	गुरूवार
शुभ ग्रह:	गुरु,सुर्य,चंद्र
अनुकूल चिन्ह:	जेम,ले,सॅज
शुभ लग्न:	कॅन,लिब,सॅज,अक्व
भाग्य धातू:	गोल्ड
भाग्य स्टोन:	लाल मुंगा

प्रतिकूल मुद्दे

अशुभ दिवस:	रविवार
अशुभ कर्ण:	बावा
अशुभ लग्न:	मेष
अभद्र क्रमांक:	4, 8
अशुभ महिना:	कार्तिक
अशुभ नक्षत्र:	माघ
अशुभ प्रहर:	1
अशुभ राशि:	मेष
अशुभ तिथी:	1, 6, 11
अशुभ योग:	विषकुंभ
अशुभ ग्रह:	बुध

12 महिन्यासाठी उपाय योजना

वैदिक ज्योतिषानुसार, उपचारात्मक उपायांनी आपल्या समस्यांपासून मुक्त होण्यास आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढविण्यात मदत केली. प्रत्येक कालावधीमध्ये अद्वितीय संधी आणि आव्हाने येतात. या दृष्टीकोनातून, ही टाइम फ्रेम देखील अनन्य होणार आहे. येथे दिलेला उपाय आपल्याला 12 महिन्यांत कठीण परिस्थितीतून वाचवेल आणि आपल्या भविष्य सृष्टीत वाढ करण्यात मदत करेल. हा उपाय संपूर्ण 12 महिन्यांमध्ये करता येतो. आपल्यासाठी उपचारात्मक उपाय आहे:

या मंत्राचा दररोज जप करा: ॐ साम्ब सदाशिवाय नमः

येणारे विशेष 12 महिने

या टाइम फ्रेममध्ये बऱ्याच बदलांचा समावेश आहे- काही आनंददायी होणार आहेत, तर इतर आपल्या इच्छेप्रमाणे असू शकत नाहीत. एकीकडे, यावेळी आपल्याला अनेक यश मिळतील. दुसरीकडे, आपण कधीकधी चाचणी करू शकतात म्हणूनच, आम्ही काही महत्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष वेधू इच्छितो, यामुळे या कालावधी दरम्यान आपल्याला सर्वोत्तम मिळविण्यात आणि आपल्याला पोथल पासून वाचविण्यात मदत होईल. ही सूचना फार मूलभूत वाटू शकतात, परंतु ते दीर्घ आणि दीर्घकालीन परिणाम मिळविणारी आहेत. आपण अशा काही महत्वाच्या घटकांवर लक्ष द्या जे आपण लक्षात ठेवले पाहिजे:

हे करा

- मोठा भाऊ तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान करा.
- अधिकात अधिक लोकांशी जनसंपर्क वाढवा.

हे करू नका

- संतानकडे दुर्लक्ष करू नका.
- प्रेम संबंधात अधिक महत्वाकांक्षा ठेऊ नका.

पुढील 12 महिन्याचे व्यापक विश्लेषण

आपल्या जीवनावर परिणाम करणाऱ्या सूक्ष्म शक्ती सतत चालू राहतात. म्हणून, पुढील 12 महिन्यांमधील गहन विश्लेषणाने आयुष्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळे परिणाम दर्शवितात. आता पुढच्या महिन्यांतील विविध विभागांवर ऊर्जा कशी वाढते यावर आधारित तपशीलवार अंदाज लावा:

मे 21, 2019 - जुलै 17, 2019

आर्थिक जीवन

या काळात तुमच्या समोर काही आर्थिक समस्या येऊ शकतात. अश्यात प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार राहा. आर्थिक पक्ष कमजोर असल्याच्या कारणाने तुमच्या कमाई मध्ये घसरण पाहायला मिळू शकते. या वेळी धन च्या गोष्टींची जोखीम घेण्यापासून सावधान राहा, अन्यथा तुम्हाला आर्थिक हानी होऊ शकते.

करियर

ही वेळ तुमच्या करिअरसाठी सोपी नाही, तथापि नोकरी किंवा व्यवसायाला घेऊन सावधानीने पाऊल टाका. या वेळेत विना पाहता आणि घाई गर्दीत कामाच्या कागदावर सह्या करू नका. जर तुम्हाला कुठले नवीन उद्योग सुरु करण्याची इच्छा आहे तर त्याच्या सर्व गोष्टींचे चांगल्या प्रकारे अवलोकन करा.

शिक्षण

या काळात शिक्षणासाठी तुम्हाला लांब जावे लागू शकते. या वेळेत तुम्ही अधिक महत्वाकांक्षी होऊ शकतात आणि या कारणाने तुम्हाला कमी प्रयत्नात अधिक यशाची अपेक्षा आहे परंतु तुम्ही कुठल्या चमत्काराच्या भरवश्यावर राहू नका आणि आपल्या मेहनतीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करा, यश नक्की मिळेल.

कौटुंबिक जीवन

या वेळेत तुम्हाला आपली कौटुंबिक जबाबदारी निभावण्यात असहाय्यक वाटेल. परिजनांच्या अपेक्षा तुमच्या द्वारे पूर्ण होणार नाही. घरचांसोबत नाराजी होण्याची शक्यता आहे आणि या वेळेत आई वडिलांच्या आरोग्यात कमतरता पाहायला मिळू शकते. सर्व टेन्शन सोडून कुटुंबात आनंद आणण्याचा प्रयत्न करा. परिजनांशी लांब जाण्याची शक्यता बनत आहे.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

हा काळ वैवाहिक तसेच प्रेम जीवनासाठी थोडे आव्हानात्मक राहिल. या वेळी तुम्ही धैर्याने काम घेतले पाहिजे तसेच आपल्या नात्याला मजबूती देण्यासाठी आवश्यक पाऊल उचलले पाहिजे. या वेळी जीवनसाथी किंवा प्रियतम ला समजण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या गरजांना पूर्ण करा.

आरोग्य

या काळात तुमचे स्वास्थ्य जरा कमजोर राहिल. कुठल्या कारणास्तव तुमच्या जेवणाच्या रुटीन मध्ये गडबड होऊ शकते, म्हणून तुम्हाला वेळेवर भोजन मिळणे कठीण होऊ शकते आणि याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर पाहायला मिळेल. अश्यात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- आपल्या वाणीचा उपयोग जीविका उपार्जनासाठी करा. स्वतःसाठी मजबूत बना आणि आपला

सन्मान करणे शिका.

काय करू नये

- विचार करून बोला कुणाच्या भावनेला ठेस पोहचवू नका. भावनांच्या प्रति संवेदशील राहा आणि भौतिक वस्तुंना अधिक महत्व देऊ नका.

उपाय

- सायंकाळी साबूत काळे उडद दान करा. श्री कृष्णाची उपासना करा.

जुलै 17, 2019 - सेप्टेम्बर 07, 2019

आर्थिक जीवन

दशम भावात स्थित बुध शुभ फळ प्रदान करतो, म्हणून या काळात तुम्हाला चांगले अनुभव प्राप्त होईल. नोकरी आणि व्यवसायात उन्नती आणि लाभ प्राप्ती होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात. तुम्ही पूर्ण इमानदारी आणि समर्पणाने आपले काम कराल. समाजाच्या प्रतिष्ठित आणि सरकारने जोडलेल्या वरिष्ठ व्यक्तीच्या संबंधामध्ये सुधार होईल. या काळात तुम्हाला या लोकांकडून प्रत्येक प्रकारची मदत प्राप्त होईल. तुम्हाला वाहन सुखाचा आनंद मिळेल. या काळात तुम्ही आर्थिक रूपात समृद्ध राहाल आणि याचा परिणाम असा असेल की, तुमच्या जवळ धनाची कमतरता नसेल.

करियर

तुम्ही सरकारी सहयोगाने धनार्जन करू शकतात किंवा सरकार मध्ये तुम्हाला कुठले मोठे पद प्राप्त होऊ शकते. तुम्ही व्यापाराच्या माध्यमातून लाभ आणि यश दोन्ही कमवाल. विदेशी भूमीने तुम्हाला शुभ वार्ता मिळू शकते. विदेश स्थित कुठल्या कंपनी मधून बिझनेस किंवा नोकरीची उत्तम संधी मिळू शकते. कमाई चांगली असेल आणि यात वाढ होईल. धनवान होण्याच्या सोबतच तुम्ही विभिन्न प्रकारची संपत्ती अर्जित कराल.

शिक्षण

या काळात शिक्षणाच्या क्षेत्रात तुमची मेहनत रंगात येईल. मनासारखे परीक्षेत परिणाम मिळाल्याने खूप आनंद होईल. तथापि तुम्हाला उत्तम गुण मिळण्यासाठी कठीण मेहनत करावी लागेल. काही वेळेसाठी अभ्यासात एकाग्रता कमी होऊ शकते म्हणून आपले मन विचलित होवू देऊ नका. परीक्षेत चांगल्या प्रदर्शनाने तुम्हाला सन्मानाची प्राप्ती होऊ शकते.

कौटुंबिक जीवन

घरात काही मांगलिक कार्य संपन्न होऊ शकते. तुम्ही माता- पिता आणि गुरुजनांचा आदर कराल तसेच त्यांच्या आशीर्वादाने तुमची प्रगती होईल. या काळात तुम्ही ज्या कामाला कराल त्यात सुरवातीलाच तुम्हाला यश मिळेल. दशम भावात स्थित बुध च्या कारणाने तुम्ही न्यायप्रिय आणि नैती निपुण राहाल. तुमच्या व्यवहारात धैर्य आणि विनम्रता येईल.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक आयुष्यात काही समस्या उत्पन्न होऊ शकतात अथवा विचारांमध्ये मतभेद उत्पन्न होऊ शकतात तेच दुसरीकडे प्रेम जीवनासाठी वेळ सामान्य राहिल तुम्ही आपल्या साथी सोबत संवाद टिकवून ठेवा हळू हळू स्थिती तुमच्या पक्षात येईल.

आरोग्य

या काळात तुमचे आरोग्य थोडे ढासळू शकते. नेत्र किंवा त्वचेसंबंधित विकारांनी समस्या होण्याची संभावना आहे, म्हणून या गोष्टीत कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. जर कुठल्या जुन्या आजाराने पीडित आहे तर वेळेवर इलाज करा, अथवा आजार वाढण्याची शक्यता आहे.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- कार्यस्थळावर आपल्या विचारांचा आणि कार्य क्षमतांचा भरपूर प्रयोग करा आपल्या चारित्र्याला उत्तम बनवण्यासाठी प्रयत्न करत राहा.

काय करू नये

- आपल्या कामात अजिबात बेमानी करू नका. महिला सहकर्मिसोबत नीट व्यवहार करा.

उपाय

- हिरव्या भाज्यांचे दान करा. हिरव्या रंगाचे कपडे किन्नरांना भेट स्वरूपात द्या.

सेप्टेम्बर 07, 2019 - नोव्हेंबर 07, 2019

आर्थिक जीवन

या काळात धन लाभ होईल, सोबतच संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांना आर्थिक क्षेत्रात लाभाचे योग बनत आहे. व्यापारात होणाऱ्या सौद्यात मोठा धन लाभ होईल. शुक्राच्या कृपेने भाग्य साथ देईल आणि थोड्याच प्रयत्नात तुम्हाला मनासारखे यश मिळू शकते. जर तुम्ही विदेशात जाण्याची इच्छा ठेवत असाल तर या काळात तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते.

करियर

व्यवसाय आणि व्यापारात तुम्ही खूप चांगले काम कराल. तुमच्या मिसळणाऱ्या स्वभावामुळे तुमचे बऱ्याच लोकांसोबत संपर्क होतील. जर तुम्ही नोकरी करत आहे तर या संपर्काच्या मदतीने तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तेच जर तुम्ही व्यवसायी आहेत तर तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. लांब स्थळावरून किंवा विदेशातून चांगली वार्ता मिळेल. यामुळे तुम्हाला तुमच्या व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे.

शिक्षण

जर तुम्ही उच्च शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर, या काळात तुम्हाला मनासारखे यश मिळू शकते. शुक्राचे सप्तम भावात स्थित असल्याने शिक्षणाच्या क्षेत्रात शुभ फळाची प्राप्ती होण्याची शक्यता राहते. या वेळेत शिक्षणाला घेऊन तुमचे प्रयत्न यशस्वी राहतील.

कौटुंबिक जीवन

परिजनांमध्ये उत्तम ताळमेळ पाहायला मिळेल आणि घरात सुख शांतीचे वातावरण असेल. या काळात तुमच्या घरात काही मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. आई वडिलांच्या व्यतिरिक्त मोठ्या लोकांची अथवा म्हाताऱ्या लोकांची सेवा करा. कारण त्यांचा आशीर्वाद तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. या वेळेत वाईट कार्य आणि वाईट संगती पासून दूर राहा.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

सप्तम भावात शुक्राची स्थिती तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी सुखद असेल. या वेळेत जीवनसाथी सोबत तुमचे संबंध प्रगाढ असतील आणि तुम्हाला पावलो-पावली त्यांचा साथ मिळेल. तुमच्या दोघांमध्ये एक चांगले ताळमेळ पाहायला मिळेल. तुम्हाला तुमच्या जीवनसाथी सोबत खूप प्रवास करण्याची संधी मिळेल. तसेच प्रेमी युगल साठी ही वेळ चांगली राहणारी असेल.

आरोग्य

या काळात शारीरिक आणि मानसिक रूपाने तुम्ही एकदम उत्तम असाल. या काळात तुम्ही स्वतःमध्ये एक नवीन उर्जेचा अनुभव घ्याल आणि आपले प्रत्येक काम जोशाने कराल. तुमच्या उत्तम स्वास्थ्याचा परिणाम तुमचे काम आणि स्वभावात पाहायला मिळेल. याच्या फळ स्वरूप तुम्हाला चांगले परिणाम प्राप्त होतील.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- आपल्या जीवनसाथीच्या प्रति समर्पित राहा. जर तुम्ही व्यापार करतात तर त्यात गंभीरतेने काम करा.

काय करू नये

- वासनात्मक विचारांपासून शक्य तितक्या दूर राहा. अत्याधिक खर्चावर धन व्यय करू नका.

उपाय

- शुक्र बीज मंत्राचा जप करा. घरात सफेद रंगाच्या फुलांचे रोप लावा.

नोव्हेंबर 07, 2019 - नोव्हेंबर 25, 2019

आर्थिक जीवन

सप्तम भावात स्थित सूर्य सामान्यतः कठीण समस्या पैदा करते, अतः ही वेळ तुमच्यासाठी आव्हानांनी भरलेली राहिल. धन हानी होण्याची शक्यता आहे. सूर्याच्या या भावात स्थित होण्यामुळे कुठल्या गोष्टीला घेऊन तुम्ही खूप चिंतेत राहू शकतात.

करियर

यश मिळवण्यासाठी तुम्हाला कठीण मेहनत करावी लागेल, यश तुम्हाला नक्कीच मिळेल परंतु हे कठीण संघर्षा नंतर प्राप्त होईल. जर तुम्ही भागीदारीत व्यापार करत असाल तर तुमचे भागीदार तुम्हाला नुकसान पोहचवू शकतात म्हणून त्यांच्यावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेऊ नका. ही चिंता परिवार, नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षण या सोबत जोडलेली राहू शकते. उत्तम हे असेल की तुम्ही या कालावधी मध्ये अधिक चिंता किंवा तणाव करण्यापेक्षा चिंतन आणि मनन करा. सरकार, सत्ता पक्ष किंवा सरकारी विभागांपासून समस्या होऊ शकतात.

शिक्षण

जर तुम्ही विद्यार्थी आहेत तर तुम्ही शिक्षणात अक्वल राहाल. परीक्षेत तुम्हाला तुमच्या मेहनतीने चांगले परिणाम मिळतील. तुमचे आत्म आणि मनोबल उत्तम राहिल ज्या कारणाने अभ्यासात चांगले प्रदर्शन करू शकाल. उच्च शिक्षण प्राप्तीचे योग आहेत. उच्च शिक्षणासाठी कुठल्या चांगल्या शिक्षण संस्थेत दाखला होऊ शकतो.

कौटुंबिक जीवन

सप्तम भावात सूर्याची उपस्थिती तुम्हाला गरजेपेक्षा जास्त स्वाभिमानांनी बनवू शकते. याचा परिणाम हा असेल की. लोक तुम्हाला अहंकारी समजतील, म्हणून आपल्या अहंकाराचा त्याग करा. जर परिजनांमध्ये कुठल्या गोष्टीला घेऊन वाद असेल तर त्याचे समाधान करण्याआधी माहिती घ्या.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

सूर्याची या भावातील स्थिती वैवाहिक जीवनासाठी चांगली मानली गेलेली नाही, म्हणून जीवनासाठी सोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. या काळात वैवाहिक जीवनात संतुलन बनवून चला. विवाद किंवा मतभेद होण्याच्या स्थिती मध्ये संयमाने काम घ्या आणि बोलून समस्यांचे समाधान करा.

आरोग्य

तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या होऊ शकतात. ताप, डोकेदुखी किंवा पित्त संबंधित रोगांनी तुम्हाला सामना करावा लागू शकतो. या वेळी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. जर आरोग्य खराब आहे तर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करा. आळसाचा त्याग करून शारीरिक श्रम करा.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- आपल्या जीवनासाठी पूर्ण रूपाने स्वीकार करा. आपल्या व्यावसायिक भागीदारा सोबत इमानदारी ठेवा.

काय करू नये

- स्वतःपेक्षा खालच्या स्तरातील लोकांचा तिरस्कार करू नका. व्यर्थाचे वाद विवाद वाढवू देऊ नका.

उपाय

- रविवारी लाल वस्त्र दान करा. पाण्यात लाल कण्हेर चे फुल टाकून स्नान करा.

नोव्हेंबर 25, 2019 - डिसेंबर 26, 2019

आर्थिक जीवन

या कालावधीत तुमची महत्वाकांक्षा आणि इच्छांची पूर्ती होईल. कुठल्या मोठ्या लाभदायक सौद्या मध्ये तुम्ही भागीदार असाल आणि याने तुमचा चांगला फायदा होईल. या कालावधीत लांब यात्रेची प्रबळ संभावना आहे आणि या यात्रेचे परिणाम ही चांगले राहतील. या वेळेत तुम्ही परदेश गमनासाठी जाऊ शकतात. ही यात्रा कामकाजा संबंधित किंवा फिरण्याच्या उद्दिष्टाने असू शकते. या कालावधीत धन आणि संपत्ती मध्ये वृद्धी होईल. नवीन गुंतवणूक केल्याने धन लाभ होईल आणि नवीन संपत्ती अर्जित करण्याची संधी मिळेल.

करियर

एकादश भावात स्थित चंद्राच्या प्रभावाने तुम्ही समाजात मान प्रतिष्ठा प्राप्त कराल. जर तुम्ही सरकारी सेवेत कार्य करत आहे तर या कालावधीत तुम्ही अधिक कार्य कुशलते सोबत काम कराल. जर तुम्ही राजकारणात उत्तम यश मिळवू इच्छित असाल तर या काळात तुम्हाला यश मिळू शकते. या व्यतिरिक्त तुम्हाला सरकार किंवा सरकारच्या सोबत काम करण्याची संधी मिळू शकते अथवा सरकार कडून सन्मान प्राप्त होऊ शकते. व्यापाराच्या माध्यमाने तुम्हाला खूप लाभ होईल. चंद्राच्या एकादश भावात स्थित राहिल्याने या कालावधीत तुमच्या स्वभावात चंचलता वाढेल. तुमचे मित्र आणि सहयोगी तुमची मदत करतील. करतील. एकादश भावात चंद्राची स्थिती तुम्हाला सांसारिक वैभव प्रदान करेल. याच्या फळ स्वरूप तुम्हाला महाग वाहनांचे सुख प्राप्त होईल.

शिक्षण

शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती कराल. तथापि कधी कधी मनात चंचलता वाढल्याने अभ्यासात मन लागणार नाही परंतु काही वेळे नंतर पुन्हा अभ्यासात मन लागेल आणि एकाग्रता वाढेल. या कालावधीत शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्हाला मोठे यश मिळण्याची शक्यता आहे.

कौटुंबिक जीवन

या कालावधीत कौटुंबिक जीवन सामान्य असेल. तथापि काही कारणाने कुटुंबा पासून जास्त वेळेपर्यंत लांब राहावे लागू शकते. परिजनांपासून जरा लांब राहिल्याने मन थोडे उदास राहिल, म्हणून या कालावधीत संतुलन बनवून ठेवण्याची गरज राहिल.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

प्रेम आयुष्यात प्रेमाची बहार येईल आणि आपल्या प्रेमी सोबत आनंदी क्षणाचा आनंद घ्याल वैवाहिक जीवनासाठी आनंदी वेळ राहिल आणि आपल्या जोडीदारा सोबत कुठल्या पार्टी मध्ये जाऊ शकतात.

आरोग्य

या कालावधीत चंद्राच्या प्रभावाने स्वास्थ्य चांगले राहिल. आरोग्या संबंधित काही समस्या तुम्हाला त्रास देणार नाही. जुन्या आजारापासून मुक्ती मिळून स्वास्थ्य लाभ मिळाल्याने मन प्रसन्न राहिल आणि मानसिक शांतीचा अनुभव मिळेल.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- आपल्या मित्रांसोबत चांगली वेळ व्यतीत करा आणि कुठे फिरायला जा. आपल्या आजुबाजुच्या लोकांना कुटुंबाचे सदस्य मानून त्यांचा सन्मान करा.

काय करू नये

- व्यावहारिक बना आणि दुसऱ्यांकडून अत्याधिक अपेक्षा करू नका. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यां सोबत भावुक होऊन मनातील गोष्ट शेअर करू नका.

उपाय

- चांदीची चैन गळ्यात परिधान करा. पंचगव्य ने स्नान करा.

डिसेंबर 26, 2019 - जानेवारी 16, 2020

आर्थिक जीवन

मंगळाची ही स्थिती आर्थिक क्षेत्रात ही तुम्हाला निराश करू शकते. मोठे आर्थिक निर्णय न घेणे हेच तुमच्यासाठी योग्य असेल आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. जुआ, सट्टा किंवा शेअर मार्केट मध्ये पैसे लावू नका.

करियर

भागीदारीत व्यवसाय करत असाल तर भागीदारासोबत तुमचे नाते बिघडू शकते. तुमच्या रस्त्यात नवीन नवीन समस्या येऊ शकतात. अश्यात धैर्याने काम करा आणि सकारात्मकतेने त्या समस्यांचा सामना करा. शत्रू पक्ष तुमच्या समस्या वाढवू शकतो, तसेच त्यांच्या पासून सावधान राहा आणि चतुराईने त्यांचा सामना करा.

शिक्षण

अभ्यासात काही समस्या समोर येऊ शकतात. या कालावधीत कठीण मेहनत केल्यानेच यश प्राप्त होईल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवण्यासाठी मेहनत करण्याची गरज असेल. या वेळी आपल्या गुरूंचा सन्मान करा आणि त्यांच्या आज्ञेचे पालन करा.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक आयुष्यात परिस्थिती तुमच्या विपरीत होऊ शकते. घरात मोठे भाऊ किंवा वडिलांसोबत तुमच्या संबंधात कटुता निर्माण होऊ शकते. सप्तम भावातील मंगळाची उपस्थिती तुम्हाला गरजेपेक्षा जास्त स्वाभिमानाची बनवू शकते. याचा परिणाम लोक तुम्हाला अहंकारी समजायला लागतील, म्हणून आपल्या अहंकाराचा त्याग करा.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

सप्तम भावात असलेला मंगळ तुमच्यासाठी कष्टकरी असू शकतो. या वेळी तुमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या येऊ शकतात. जीवनासाठी कडून तुम्हाला कुठल्या प्रकारच्या समस्या येऊ शकतात. त्यांच्या सोबत तुमच्या संबंधात कटुता निर्माण होऊ शकते. या व्यतिरिक्त दोघांमध्ये दुरी वाढू शकते. जर अविवाहित आहेत तर मंगळाची ही स्थिती तुमच्या विवाहात उशीर करण्याचे कारण बनू शकते.

आरोग्य

कधी कधी तुमच्या मनात नकारात्मक विचार येऊ शकतात. तुमचा मानसिक तणाव वाढू शकतो तुमच्या मनात एक प्रकारची बैचेनी राहिल म्हणून या कालावधीत आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- जीवनासाठीच्या आरोग्याची काळजी घ्या. समजूतदारीने वागण्याची कला शिका.

काय करू नये

- जीवनसाथी सोबत जास्त भांडणे करू नका. कुठल्याही गोष्टीचे समाधान काढण्याचा प्रयत्न करा वाद घालू नका.

उपाय

- कुठल्याही मोठ्या आकाराच्या तव्यावर गुळाची पोळी बनवून लोकांना खाऊ घाला. कुठल्या उपयुक्त ठिकाणी मंगळवारच्या दिवशी रक्तदान करा.

जानेवारी 16, 2020 - मार्च 11, 2020

आर्थिक जीवन

तुमची मेहनत आणि प्रयत्नांनी आर्थिक पक्ष मजबूत होतील. तुम्हाला सरकारच्या कुठल्या आर्थिक योजनांचा लाभ प्राप्त होऊ शकतो. तथापि तुमच्या खर्चात वृद्धी होण्याची शक्यता आहे परंतु तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी राहाल. पैतृक संपत्तीमध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. सट्टेबाजी प्रवृत्तीवर अंकुश लावा.

करियर

निर्णय घेण्याची क्षमता आणि योग्यतेवर विपरीत प्रभाव पडू शकतो. तुम्ही तुमच्या करिअरला घेऊन असमंजसच्या स्थितीत राहू शकतात. खोटी अशा तुमच्या धैर्याला भ्रमित करू शकते. जर तुम्ही लेखन संबंधित कार्याने जोडलेले आहेत तर तुम्हाला या काळात उत्तम परिणाम प्राप्त होऊ शकतात.

शिक्षण

या काळात अभ्यासाच्या प्रति लक्ष केंद्रित करण्यात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मन शिक्षणा ऐवजी कुठे दुसरीकडेच लागेल. या वेळात गणिताच्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल, परंतु जर तुम्ही राज्यशास्त्राचे विद्यार्थी आहेत तर या विषयात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकते.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनात तुम्हाला कठीण परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. घरात कुठल्या प्रकारचा क्लेश होऊ शकतो. लहान लहान गोष्टीला घेऊन घरचांमध्ये भांडणे होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक गोष्टींना घेऊन चिंता करणे तुमच्यासाठी वेदनादायक असू शकते, अतः या पासून सावध राहा.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

ही वेळ वैवाहिक जीवनासाठी कष्टकरी राहू शकते. प्रेम जीवनात जातकांना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जीवनासाठी किंवा प्रियतम सोबत नात्यामध्ये कटुता येऊ शकते. अश्या स्थितीमध्ये धैर्याने काम करा. जोडीदाराच्या भावनांना समजून घ्या आणि त्यांच्यावर कुठल्याही गोष्टीला घेऊन दबाव टाकू नका.

आरोग्य

आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्हाला फूड पॉइझन ची समस्या राहू शकते म्हणून आपल्या खाण्या- पिण्यावर विशेष लक्ष ठेवा. या वेळात मुलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. आरोग्य संबंधित कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. दिनचर्येत शारीरिक व्यायाम ठेवा.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- आपल्या दाम्पत्य जीवनाला मजबूत बनवण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात येणाऱ्या संधींना पूर्ण रूपाने सार्थक करा.

काय करू नये

- आपल्या संतान प्रति कर्तव्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रत्येक गोष्टीत जुगाड लावण्याचा प्रयत्न करू नका.

उपाय

- रात्रीच्या वेळेत काळ्या उडदचे दान करा. काळे आणि निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका.

मार्च 11, 2020 - एप्रिल 29, 2020

आर्थिक जीवन

या काळात तुम्हाला व्यवसायात काही सुखद आणि लाभकारी परिवर्तन पाहायला मिळतील. याच्या परिणाम स्वरूप तुम्हाला धन लाभ होईल. तथापि यासाठी तुम्हाला तुमचे प्रयत्न कायम ठेवावे लागतील. या काळात समाजात तुमची प्रतिष्ठा आणि लोकप्रियता वाढेल. याच्या फळ स्वरूप उच्च वर्गाच्या लोकांकडून तुमचे संपर्क बनतील आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला लाभ प्राप्त होईल.

करियर

दहाव्या भावातील गुरु तुमच्या व्यापाराला वाढवेल अथवा तुम्ही नोकरीमध्ये उन्नती कराल. या संबंधात तुम्हाला बऱ्याच यात्रा कराव्या लागू शकतात. परदेश यात्रा करण्याची शक्यता आहे. या वेळी तुम्हाला काही उच्च पद प्राप्त होऊ शकते. समाजाच्या प्रभुत्वशाली लोकांसोबत तुमची मित्रता वाढेल. तुमचे यश काही लोकांना खटकू शकते, म्हणून त्यांच्याशी सावधान राहण्याची गरज आहे. तसेच शत्रू सोबत ही सतर्क राहावे लागेल. ते तुमच्या विरुद्ध काही कारस्थान रचू शकतात. जर कुठल्या कारणस्तव तुमच्या रस्त्यात अडचण येत असेल तर मोठ्यांकडून सल्ला घ्या.

शिक्षण

अभ्यासात मिळते जुळते फळ मिळतील. फळ स्वरूप तुम्ही कधी कधी मन लावून अभ्यास करा आणि एक वेळ अशी येऊ शकते जेव्हा तुमचे अभ्यासात मन लागणार नाही. म्हणून या काळात एकाग्रता टिकवून ठेवण्याची गरज आहे. आपल्या शिक्षकांचा सन्मान करा. तुम्ही या वेळेत धार्मिक साहित्य वाचण्यात रुची ठेवा.

कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवन सुखी राहिल. परिजनांमध्ये स्नेह भाव पाहायला मिळेल. भाऊ बहिणींना त्यांच्या कार्ये क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. त्यांना धन लाभ होण्याचे योग आहे. तसेच समाजात तुमच्या वडिलांचा सन्मान वाढेल. या वेळी तुमच्या आई सोबत तुमचे संबंध चांगले राहतील. आईचा सल्ला प्रत्येक कार्यात तुमच्यासाठी लाभदायक असेल.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

जर तुम्ही विवाहित आहेत तर जीवनसाथी सोबत तुमचे संबंध मधुर असतील. दोघांमध्ये प्रेम वाढेल. तथापि कधी कधी कुठल्या गोष्टीला घेऊन लहान मोठी तक्रार पाहायला मिळू शकते. तसेच कार्य क्षेत्रात व्यस्ततेमुळे तुम्ही जीवनसाथीला वेळ कमी देऊ शकाल. जर तुमचे प्रेम प्रकरण चालू आहे तर काही वेळेसाठी प्रियतम पासून लांब राहावे लागू शकते.

आरोग्य

तुमचे स्वास्थ्य जीवन ही चांगले राहिल. या काळात तुम्हाला आरोग्य संबंधित समस्या त्रास देणार नाही. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या विकारांचा सामना करावा लागणार नाही. जर तुम्ही पहिल्या पासून अस्वस्थ आहात तर या काळात आरोग्यात सुधारणा पाहायला मिळेल.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- आपल्या कार्य क्षेत्रात सहकर्मींची यथा संभव मदत करा. आपले कार्य क्षेत्र आणि कौटुंबिक जीवनात संतुलन स्थापित करा.

काय करू नये

- जे काही कार्य मिळेल त्याला मनापासून करा स्वतःला सर्व येते असे प्रदर्शन करू नका. योग्य वेळी सल्ला देणे टाळू नका.

उपाय

- गुरु बृहस्पती च्या बीज मंत्राचा जप करा. गुरुवारी केल्याच्या फळाचे दान करा.

एप्रिल 29, 2020 - जून 25, 2020

आर्थिक जीवन

या काळात तुमची इच्छा आणि महत्वाकांक्षेची पूर्ती होईल. या वेळेत तुम्ही काही नवीन उद्योग सुरु करू शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची प्रबळ शक्यता आहे. मित्रांकडून तुम्हाला आर्थिक मदत मिळेल. या काळात व्यापार द्वारे तुम्हाला बराचसा लाभ होऊ शकतो.

करियर

या काळात तुमचे करिअर उच्चता गाठू शकते कारण या वेळेत तुम्हाला करिअर मध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नोकरी मध्ये तुम्हाला यश मिळेल. या वेळेत तुमची महत्वाकांक्षा वाढेल आणि त्यासाठी तुम्ही पर्याप्त मेहनत ही कराल. अपयश आल्यास निराश होऊ नका.

शिक्षण

विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मनात भटकणारी स्थिती असेल ज्यामुळे तुमची एकाग्रता भंग होऊ शकते. कला आणि साहित्याच्या विद्यार्थ्यांना सामान्य परिणाम मिळू शकतात. जर तुम्ही कुठल्या विशेष परीक्षेची तयारी करत आहे तर तुम्हाला यशासाठी कठीण मेहनत करावी लागेल.

कौटुंबिक जीवन

परिजनांचा तुमच्या प्रति अधिक लगाव पहायला मिळेल. जवळच्या लोकांकडून कुठली तरी चांगली बातमी मिळू शकते. सह कुटुंब तुम्ही कुठल्या यात्रेस जाऊ शकतात. भाऊ बहिणी सोबत तुमचे संबंध उत्तम बनतील. सासरच्या पक्षाकडून काही प्रेमाची भेट मिळण्याची अपेक्षा आहे.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

वैवाहिक जीवनासाठी ही वेळ चांगली राहिल. जीवनसाथी आणि तुमच्यामध्ये उत्तम ताळमेळ पहायला मिळेल. जोडीदाराकडून तुम्हाला वेळो वेळी साथ मिळेल. तसेच प्रेम जीवनात परिस्थिती तुमच्या अनुकूल राहू शकते. लव पार्टनर सोबत वेळ घालवण्याची भरपूर संधी मिळेल.

आरोग्य

या वेळेत तुमचे स्वास्थ्य जीवन चांगले राहिल. जुन्या पीडेने मुक्ती मिळू शकते. शारीरिक रूपाने तुम्ही उत्तम पहिले जाल. या वेळेत आपल्या ऊर्जेचा योग्य दिशेत प्रयोग करा. नाशिले पदार्थांचे सेवन करू नका आणि वाहन चालवतांना पूर्ण सावधानता बाळगा.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- पुढे जाऊन मित्रांमध्ये एकत्र व्हा आणि नवीन लोकांशी संपर्क बनवा. आपल्या चुकांपासून शिका आणि समाजाच्या प्रति आपले दायित्व निभावा.

काय करू नये

- आपल्या भूतकाळातून आणि निराशावादी विचारांनी बाहेर या. आपले कार्य करत राहा आणि कुठलीही अपेक्षा ठेऊ नका.

उपाय

- शमीच्या समिधेने हवन करा. निळ्या रंगाच्या वस्त्रांचा उपयोग करा.

जून 25, 2020 - ऑगस्ट 16, 2020

आर्थिक जीवन

बुध चे सप्तम भावात स्थित राहणे तुमच्यासाठी सुखद आणि कल्याणकारी राहिल. या काळात तुमच्या मान प्रतिष्ठेत वृद्धी होईल आणि समाजात तुम्हाला प्रसिद्धी मिळेल. या वेळेत प्रबुद्ध लोकांसोबत भेट होईल आणि त्याच्या मदतीने तुम्हाला आपल्या व्यावसायिक जीवनात लाभ मिळेल. व्यवसायात तुम्ही नफ्याचा सौदा कराल. बुध चे सप्तम भावात स्थित राहण्याने तुम्हाला धन लाभ होईलच तसेच तुमच्या सौंदर्यात वृद्धी होईल.

करियर

या काळात तुमच्या प्रोफेशनल लाइफ मध्ये चांगले परिवर्तन होईल. या वेळेत तुम्ही आपल्या व्यवसायाचा विस्तार करू शकतात, सोबतच नवीन योजनांचा शुभारंभ करू शकतात. नोकरी किंवा व्यवसाय दोन्ही क्षेत्रात होणाऱ्या प्रतिस्पर्धेमध्ये तुमचे यश सुनिश्चित दिसत आहे. विपरीत लिंगाच्या व्यक्तींसोबत चांगले सहयोग मिळेल. ते प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची मदत करण्यास तयार राहतील. या काळात सुखद यात्रेची शक्यता बनत आहे. या वेळी बिजनेस पार्टनरही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करतील. तुमच्या स्वभावात विनम्रता आणि उदारता येईल. याच्या फळ स्वरूप नवीन लोकांसोबत तुमची मैत्री होईल. जर तुम्ही लेखन किंवा संपादनाच्या क्षेत्राने जोडलेले आहेत तर या काळात तुम्हाला मोठे यश मिळू शकते.

शिक्षण

अभ्यासाच्या दृष्टीने ही वेळ सामान्य राहिल. परीक्षेत यश आणि चांगले गुण प्राप्त करणे फक्त तुमच्या कठीण मेहनतीवर निर्भर करेल. या काळात अभ्यासाच्या प्रति तुमच्या मनोबलामध्ये वृद्धी होईल आणि पूर्ण इमानदारी सोबत कार्य कराल. काही वेळेसाठी एकाग्रता भंग होऊ शकते म्हणून नियमित योग करणे तुमच्यासाठी लाभदायक राहिल.

कौटुंबिक जीवन

कुटुंबात शांतता आणि सद्भावाचे वातावरण राहिल. आयुष्य सामान्य गतीने चालत राहिल. सर्व सदस्य एकमेकांच्या प्रति समान भाव ठेवतील. तुमच्या सौम्य स्वभावाने प्रत्येक सदस्य प्रसन्न राहिल. कुठल्या विशेष परिस्थितीमध्ये सदस्यांमध्ये कटुता येऊ शकते, म्हणून याला बोलण्याच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करा.

वैवाहिक आणि प्रेम जीवन

या वेळेतील काळात तुमच्या जीवनसाथी सोबत तुमची अनबन होऊ शकते. तेच जीवनसाथीच्या स्वास्थ्यात अडचण पहायला मिळू शकते. प्रेम प्रसंगातील गोष्टींमध्ये थोडे सांभाळून चालावे लागेल. मर्यादित आचरण ठेवा आणि आपल्या साथी सोबत कुठल्या प्रकारची जबरदस्ती करू नका.

आरोग्य

या काळात तुमचे स्वास्थ्य सामान्य राहिल. प्रसन्न राहिल्याने मानसिक तणाव कमी राहिल. जर लांब वेळेपासून कुठल्या आजाराने ग्रस्त असाल तर या काळात तुम्हाला स्वास्थ्य लाभ

मिळण्याची शक्यता आहे. खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष द्या आणि दीर्घायू साठी चांगल्या जीवन शैलीला आत्मसात करा.

या कालावधीत लक्षात ठेवण्याच्या गोष्टी

काय करावे

- वेळोवेळी आपल्या जीवनसाथीची प्रशंसा करा. आपल्या कार्यात इमानदारी ठेवा आणि आपले उद्देश स्पष्ट ठेवा.

काय करू नये

- आपल्या जीवनसाथीची कमतरता दुसऱ्यांना सांगू नका. व्यर्थ वाद विवादात पडू नका.

उपाय

- श्री विष्णु सहस्रनाम स्तोत्र चे नियमित पाठ करा. बुधवारच्या दिवशी श्वेत चंदनाचे दान करा.

पुढच्या 12 महिन्यात तयार होणारे विशेष योग

आता, आम्ही या वेळी आपल्या कुंडलीत तयार होणारे काही विशेष योग आणि राज योगाकडे लक्ष देऊ. या योगामुळे आपल्या जीवनात सकारात्मक उर्जा वाढते आणि यश आणि समृद्धी मिळविण्यासाठी पुढे जाण्यास मदत होते. या वेळी तुम्ही खालील राज योगाच्या प्रभावाखाली आहात:

1.मूसल योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्ही अचल संपत्तीची स्वामी बनाल.

2.काहल योगः

या योगाच्या प्रभावाने या वर्षी तुम्ही साहसी, निडर तसेच उच्च पदावर विराजमान व्हाल.

3.पाराशरी राज योगः

या योगाच्या प्रभावाने या वर्षी तुमच्या जीवनात समृद्धी येईल.

4.बुध-आदित्य योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्ही ज्ञानी तसेच सन्मानित व्हाल.

5.हल योग (हल)

या योगाच्या प्रभावाने या वर्षी तुम्ही चांगल्या व्यंजनांचा स्वाद घ्याल आणि आनंद उचलाल.

6.अनफा योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्ही चांगल्या स्वास्थ्याचे स्वामी तसेच धार्मिक प्रवृत्तीचे असाल.


7.सरस्वती योग

या वर्षी या योगाच्या प्रभावाने तुम्ही ज्ञानी असाल तसेच लेखनात रुची ठेवणारे असाल.

या कालावधीची ताकद:

आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंमध्ये प्रत्येक वेळी-कालावधी भिन्न असतो. आतापर्यंत अशा अनेक गोष्टींबद्दल आम्ही चर्चा केली आहे. जेव्हा आपण या सर्व घटकांना समग्रपणे पाहतो तेव्हा ते आपल्याला एक वेगळे घटक देते आणि या काळात चांगले निर्णय घेण्यास मदत करते. तसेच, अशा दृष्टीकोनातून आपल्या गोष्टींना गहन पद्धतीने पाहण्यास सक्षम होते आणि आपल्याला रांगेमध्ये वाचन करण्यास सज्ज होते. हे पूर्ण करण्यासाठी, आम्ही एक अनन्य अनुक्रमणिका तयार केली आहे, जी प्रत्येक गोष्ट आपल्या खात्यात देईल आणि आपल्यासाठी ही टाइम फ्रेम किती यशस्वी असेल हे समजेल. चला या निर्देशांकाने काय प्रकट केले ते पहा:

या कालावधीची ताकद: 80%



आम्हाला आशा आहे की या अहवालात दिलेल्या माहितीने प्रगतीच्या मार्गावर पुढे जाण्यात आपल्याला मदत होईल आणि आपल्याला आपले स्वप्न आणि उद्दिष्टे मिळतील.



World's No. 1 Astrology Portal & App

वेबसाइट	https://www.astrosage.com/
इ- मेल	query@astrosage.com
मोबाइल नंबर:	+91 95606 70006
टेलिफोन	+91 120 4138503